



CIN : L45400MH2010PLC207963

Registered Office: 201, A Wing Fortune 2000, C-3 Block Bandra, Kuria Complex, Bandra (East), Mumbai-400051, Bandra (East), Mumbai, Bandra, Maharashtra, India, 400051. Phone : 022-35722456

Email Id : compliance@garudaconstructionengineering.com, Website: https://garudaconstructionengineering.com

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2026.

(Rs. In Lakhs)

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter ended		Year Ended		Quarter ended		Year Ended	
	30.06.2026	31.03.2026	30.06.2025	31.03.2026	30.06.2026	31.03.2026	30.06.2025	31.03.2026
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from Operations	17,538.17	14,904.84	12,515.65	53,071.52	17,538.17	14,904.84	12,515.65	53,071.52
Profit before exceptional items and tax	5,577.29	4,675.95	3,742.20	16,416.92	5,575.13	4,672.87	3,740.61	16,407.61
Profit before Tax	5,577.29	4,675.95	3,742.20	16,416.92	5,575.13	4,672.87	3,740.61	16,407.65
Profit for the period	4,155.53	3,441.74	2800.88	12,254.11	4,153.37	3,438.66	2,799.28	12,244.83
Total Comprehensive Income for the period	4,155.53	3,437.74	2800.88	12,250.10	4,154.48	3,442.32	2,800.07	12,245.42
Equity Share Capital				4,652.09				4,652.09
Reserve and Surplus				40,780.05				40,774.29
Earnings per share								
Basic	4.47	3.70	3.01	13.17	4.47	3.70	3.01	13.17
Diluted	4.47	3.70	3.01	13.17	4.47	3.70	3.01	13.17

Notes: The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the Quarter ended 30th June, 2026 are available on the Stock Exchange web sites (www.bseindia.com) and (https://www.nseindia.com) and Company's website https://garudaconstructionengineering.com. The same can be accessed by scanning the QR Code provided herein.



For Garuda Construction and Engineering Limited
Sd/-
Pravin Kumar Brijendra Kumar Agarwal
Managing Director and Chairman
DIN 00845482

Place: Mumbai

Date: 11th August, 2026

HDFC BANK

HDFC BANK LTD

Branch Address : HDFC House, Sharanpur Link Road, Nashik 422005

POSSESSION NOTICE

Whereas the Authorised Officer of HDFC Bank Limited (erstwhile HDFC Limited having amalgamated with HDFC Bank Limited by virtue of a Scheme of Amalgamation approved by Hon'ble NCLT-Mumbai vide order dated 17th March 2023) (HDFC), under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of of the said Notice/s, incidental expenses, costs, charges etc till the date of payment and / or realisation.

Sr. No.	Name of Borrower (s)	Outstanding Dues	Date of Demand Notice	Date of Possession	Description of Immovable Property (ies) / Secured Asset(s)
1.	Mrs.Sindhi Mina Nandkishor (Borrower) Mr.Sindhi Pawan Nandkishor (Co Borrower) Mrs.Sindhi Anjali Pawan (Co Borrower) Mr.Sindhi Gaurav Nandkishor (Co Borrower) Mrs.Sindhi Roma Gaurav (Co Borrower) Mr.Sindhi Nandkishor Zamanadas (Co Borrower)	Rs.47,90,829/- as on 30/04/2025*	27/06/2025	10/08/2026	House on Plot No.14, S.No.65/1+66, Suyog Society, Sakri Road, Mouze Mahindale, Tal. & Dist.Dhule-424001. (Admeasuring Plot Area 279.00 Sq. Mtrs, Built Up Area 96.65 Sq. Mtrs)

*with further interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and / or realisation.

However, since the borrower/s mentioned hereinabove have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrower/s mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised Officer/s of HDFC have taken physical possession of the immovable property (ies) / secured asset(s) described herein above in exercise of powers conferred on him/them under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above.

The borrower(s) mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property(ies) / Secured Asset(s) and any dealings with the said Immovable Property (ies) / Secured Asset(s) will be subject to the mortgage of HDFC.

Borrower(s) attention is/are invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets/ Copies of the Panchanama drawn and Inventory made are available with the undersigned, and the said Borrower(s) is / are requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

Place : Jalgaon/Dhule/Nandurbar
Date : 11/08/2026

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai-400013

For HDFC Bank Ltd.
Sd/-
Authorised Officer

IN THE COURT OF THE PRINCIPAL CIVIL JUDGE, MANGALORE, D. K. O.S. No. 185/2024									
Between : Mr. Victor John D'Souza									
AND									
Mrs. Alwyn Saldanha & 44 Others									
NOTICE									
To,									
1. Mrs. Juliana Saldanha D/o. Late Baptist Saldanha Aged about 69 years									
2. Mrs. Irene Saldanha D/o. Late Baptist Saldanha Aged about 52 years, Both are residing at Room No. 2, Babia Chawl, Near Asha Sadan Valir Village, Vasai East, Thane, Maharashtra.									
Please take notice that, the above case filed by the Plaintiff against you and others, which stands posted to your appearance on 03/09/2026 at 11:00 A.M. If you failed to appear on the said date either through an Advocate or personally the above case will be heard and decided in your absence.									
Given under my hand and the seal of the Court this 5th day of August 2026.									
(By Order of the Court)									
Sd/- Chief Ministerial Officer									
Court of Civil Judge									
Sd/- Advocate for the Plaintiff									
Mangalore, D. K.									

PUBLIC NOTICE									
NOTICE is hereby given that our clients viz. Mr. Pankaj Mahendra Jain & Mrs. Ankaksha Pankaj Jain have entered into a registered Agreement for sale dated 11/6/2026 (Regn. No. MBI-3-11615-2026) with the Current Owner/Seller viz. Mr. Vinodrai Giridharlal Gagliani, for purchase of Flat No.704 adm. 28.73 sq. mtrs., 7th floor, Building known as Naviwadi Shree Maheshwari Co-op. Hsg. Soc. Ltd. at 28/30, Naviwadi, D.A. Lane, Mumbai 400002 i.e. "the said flat". The said Seller has represented to our clients that Mr. Pranlal Vrajlal Mandavia was the original owner of Flat No.2 in the old building known as Narayan Niwas and the said Mr. Pranlal Vrajlal Madavia expired intestate leaving behind his legal heirs viz. Mr. Jitendra Giridharlal Gagliani and Mr. Vinod Giridharlal Gagliani. The said Mr. Jitendra G. Gagliani granted his no objection for transfer of the said flat in the sole name of Mr.Vinod G. Gagliani. By registered Agreement for Permanent Alternate Accommodation dated 29/12/2014, the said Owners/Builders with the confirmation of Society agreed to provide the said New flat No.704 in the re-developed new Building known as VARDHMAN GALAXY to Mr. Vinod Giridharlal Gagliani in lieu of the old Flat No. 2. As such, the said Seller viz. Mr. Vinod Giridharlal Gagliani is absolutely entitled to deal with and dispose off the said flat. ALL Persons claiming any interest in the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at their office address mentioned hereunder within 7 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.									
SANTOSH R. SHETTY & ASSOCIATES Advocates 705/A, Bonanza, Sahar Plaza J.B. Nagar, Andheri E Mumbai 400059									

PUBLIC NOTICE									
NOTICE is hereby given that on instructions of my clients M/s. TRISH REAL ESTATE LLP, are negotiating to acquire and/or purchase the property, more particularly described in the schedule hereunder written free from all encumbrances as I have been instructed to investigate the title of the said property.									
ALL persons having any claim, right, title and/or interest or demands to in or against the said property by way of sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, lease, attachment, or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with documents to the undersigned at his address at Ved Bungalow, Block No.6, 2nd Floor, Opp. Sony Mony Show Room, S.V. Road, Borivali (West), Mumbai - 400 092, within 10 days from the date hereof, otherwise if any claim comes forward thereafter will be considered as waived and/or abandoned.									
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :									
All That piece or parcel of land bearing Survey No. 23A, Hissa No. 6A (part), C.T.S. No. 359, 359/1 to 43, admeasuring 2884.1 Sq. meters and Survey No 23A, Hissa No.6 (Pt), C.T.S. No. 353, admeasuring 428 sq. meters, aggregating in all 3312.1 sq. meters or thereabout, lying and being at Village Mogra, Taluka Andheri, M.S.D, situated at Shivaji Nagar Road, Mumbai 400069.									
Sd/- J. P. DUBEY Advocate High Court Place: Mumbai Date: 11/08/2026									

PUBLIC NOTICE									
Under the instructions and information from my client, notice is hereby given that my client is negotiation to purchase with MRS. SHILPA RAJU RATHOD, residing at Mumbai, for purchasing all that piece and parcel of Plinth No. Type A as per sanction plan Unit No. S-5 area admeasuring 85.90 sq.meters along with surrounding area right to use area admeasuring 505.794 sq.meters in the scheme known as Alpine Woods Group Housing scheme constructed on Survey No. 8/1/1, situated, at Village Tungarli, Taluka Maval, Dist. Pune within the limits of Lonavla Municipal Council and in the registration Sub District of Maval, Taluka Maval, District Pune.									
Any Person/s having any claim or right, title, and interest and demand of whatsoever nature into or upon or in respect of the said portion of Plot and Bungalow, is hereby required to make the same known in writing along with all Original documents to the under signed at his office address hereunder, within the period of 15 days from the date hereof at the expiration of which, it shall be presumed that such person/s claiming or having any such claim right, title and interest have willfully waived or abandoned and the sale will be completed without any regard to any such claim/s.									
Dated this 10th day of AUGUST, 2026									
Sd/- Adv. Chetan M. Pandya Adv. Meghna Chetan Pandya 38, Ward 'C', Opp. Bus Stop, S. P. Road (Station Road), Lonavla-410401, Taluka Mawal, Dist. Pune									

Veer Global Infraconstruction Limited									
Regd Office:- A-01 Shalibhakra Classic, 100 feet Link Road, Near Union Bank of India, Nalasopara, East-401209 Maharashtra Thane MH 401209 IN Tel: 0250-2990331 Email: ipoveer@gmail.com Website: www.veerglobalind.com CIN Number: L45309MH2012PLC225939									
Un-Audited Financial Results for the Quarter Ended As On 30.06.2026 (Rs In Lakhs)									
Sr. No.	Particulars	QUARTER ENDED		YEAR ENDED					
		30.06.2026 (Unaudited)	31.03.2026 (Audited)	30.06.2025 (Unaudited)	31.03.2026 (Audited)				
1	Net Sales / Total Income from Operations	223.99	208.67	119.40	69.32				
2	Net Profit / Loss from ordinary activities after finance cost but before exceptional items	32.27	83.40	32.45	191.12				
3	Net Profit for the period before tax (After exceptional items)	7.89	83.40	32.45	231.57				
4	Net Profit after tax and after exceptional items.	7.39	58.27	17.45	161.45				
5	Paid-up equity share capital	1704.34	1624.34	1624.34	1624.34				
6	Basic and diluted EPS after Extraordinary items for the period.	0.05	0.36	0.11	1.00				
NOTES:									
1. The above Financial Results were taken on record and approved in the meeting held on 10/08/2026 after review by Audit Committee.									
2. Previous period figures were regrouped, wherever necessary.									
3. Since more than 90% revenue of the Company comes from single segment, segment reporting has not been given.									
4. The aforesaid results have been filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 and are also available on the website of the Stock Exchange and the company.									
For and on behalf of the Board of Directors Sd/- Vijaybhai Vagjibhai Bhanishi Managing Director DIN: 05122207									
Place : Mumbai Date : August 10, 2026									

Possession Notice (For Immovable Property) Rule 8-(1)						
Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the Borrower/Co-Borrowers mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Rules. The borrower and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL HFL for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, if the borrower clears the dues of the "IIFL HFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFL HFL" for transfer or sale of the secured assets.						
Name of the Borrower (s) Co-Borrower(s)	Description of the Secured Asset (Immovable Property)	Total Outstanding Dues	Date of Demand Notice	Date of Possession		
Mr. Vicky Vitthal Polekar Mr. Vitthal Balaram Polekar Mrs. Urvashi Vitthal Polekar Mrs. Mayeechi Bhaikar (Prospect No IL10173579)	All that piece and parcel of Flat No 1603, Floor No. 16, Tower No. 25, Runwal Garden Phase 3, Building-24 To 26, 44,45,46, Usarghar 4,5,6,7,8, Village- Gharvali & Usarghar, 67 Sagona Dombivli East, Kalyan Thane, Maharashtra, India -421204 Area Admeasuring (In Sq. Ft.): Property Type: Carpet_Area, Saleable_Area Property Area: 344.00, 350.00	Rs.2732428/- Rupees Twenty Seven Lakh Thirty Two Thousand Four Hundred Twenty Only	15-05-2026	06-08-2026		
Mr. Abhay Kumar Adya Singh Avnish Medical Mrs. Rama Abhay Singh (Prospect No 964605)	All that piece and parcel of Flat No.402, 4th Floor, A Wing, Regency Enclave, Old S.No.203, New S.No.35, Village Mira, Taluka And District Thane, M.H. 40107 Area Admeasuring (In Sq. Ft.): Property Type: Carpet_Area Property Area: 365	Rs.2435370/- Rupees Twenty Four Lakh Thirty Five Thousand Three Hundred Seventy Only	08-05-2026	06-08-2026		
M/S Dhanashri Prabhakar Katalam Mr.Prabhakar Vithal Katakhar Mrs. Prabhavali Prabhakar Katakhar (Prospect No IL10059509)	All that piece and parcel of Flat No.305 , Building No 4, Himalaya Gardens Pashane Village Vangani West, Rajgad, Maharashtra, India, 410201 Area Admeasuring (In Sq. Ft.): Property Type: Carpet_Area, Super_Built-Up_Area Property Area: 223.00, 324.00	Rs.1101714/- Rupees Eleven Lakh One Thousand Seven Hundred Fourteen Only	14-05-2026	06-08-2026		
Mr.Virendrakumar Raja ram Mrs. Reeta Ankush Roadlines (Prospect No IL IL126731)	All that piece and parcel of Flat No. M-802, Floor No. 8, Wing M, Orchid, Sy. No. 139, Hissa No. 2a & 2b, Khoni Village, Dombivli East, Kalyan Thane, Maharashtra, India -42104 Area Ad. (In Sq. Ft.) Property Type: Carpet_Area Property Area: 305	Rs.2305289/- Rupees Twenty Three Lakh Five Hundred Eighty Nine Only	08-05-2026	06-08-2026		
Mr. Kachhar Rambhau Veer Mrs. Tulsa Kachhar Veer Clyman Tachur (Prospect No IL10210044)	All that piece and parcel of Flat No 202, Floor No. 2, Building Ad. 4, Samra Yalkta A3 & A4 Building, Gt. No. 172 At Khindasa, Kalyan Village: Shendra Janghauri, Aurangabad, 431514 Area Admeasuring (In Sq. Ft.): Property Type: Saleable Area, Carpet_Area Property Area: 505.00, 374.00	Rs.1847426/- Rupees Eighteen Lakh Forty Seven Thousand Four Hundred Twenty Six Only	13-01-2024	06-08-2026		
Mr. Narayan Sahu Mrs. Krishna Kumari Sahu (Prospect No IL10351412)	All that piece and parcel of Flat Bearing No. 707 On 7th Floor, The Building No. A-1-A In Sector 1 Building Known As Neptune Swaraya , Constructed On Survey No 13, 26, 31, 52, And Other Village Ambivali, Taluka- Kalyan District- Thane M.H. India 421301 Area Admeasuring (In Sq. Ft.): Property Type: Area_Admessuring Property Area: 233	Rs.1214353/- Rupees Twelve Lakh Fourteen Thousand Three Hundred Thirty One Only	14-05-2026	06-08-2026		
Mr. Nagesh Lakmanrao Gutte Mrs. Subhadra Lakmanrao Gutte (Prospect No IL10420584)	All that piece and parcel of Flat No. 133, Floor No. 13, B Wing, Taluka Shikhar Residency, S No 69, Village Laxmanrao, Taluka Shikhar, District Thane, Maharashtra, India -421302 Area Admeasuring (In Sq. Ft.): Property Type: Carpet_Area, Carpet_Area Property Area: 455.00, 303.00	Rs.1069341/- Rupees Ten Lakh Sixty Nine Thousand Four Hundred Forty One Only	14-05-2026	06-08-2026		
Mr. Shekhar Shivappa Nagavandur Shivappa Duppada Nagavandur Mrs. Rupaiah Hanumanth Shivappa (Prospect No IL10474294)	All that piece and parcel of Flat No. H-1004, Floor No. 10, Wing H Survey Nos. 55 And 139, Hissa No. 1, 2a, 2b And 5, Golden Sunrise Jasmine, Village Khoni, Taluka Kalyan, District Thane, Maharashtra, 421204 Area Admeasuring (In Sq. Ft.): Property Type: Area_Admessuring, Carpet_Area Property Area: 442.00, 305.00	Rs.2636122/- Rupees Twenty Six Lakh Thirty Six Thousand One Hundred Twenty Two Only	14-05-2026	06-08-2026		
Mr. Hussain Shareef Shaikh Mrs. Afreen Hussain Shaikh (Prospect No IL10654540)	All that piece and parcel of Flat No. 1203, Floor No. 12, A Wing, Building Name Opal, Crown Dombivli 2, Survey No. 65/7 65/56 65/56 65/56 65/67 60/12 62/3 65/36 65/36 B 65/60 & 65/60 & 65/62, Village Mangang, Taluka Dombivli, District Thane, Maharashtra 421302 Area Adm. (In Sq. Ft.) Property Type: Area_Adm., Carpet_Area Property Area: 500.00, 322.00	Rs.2350860.95/- Rupees Twenty Three Lakh Fifty Thousand Eight Hundred Sixty and paise Ninety Five Only	14-05-2026	06-08-2026		
Mr. Balaji Yellappa Sherkhane Balaji Tour And Travels Mrs. Anjali Balaji Sherkhane (Prospect No IL10594482)	All that piece and parcel of Flat No.606, Floor No.6, B Wing, Building Name Ruby, Crown Dombivli 2, Survey No. 65/7 65/56 65/56E 65/56 65/58 60/12 62/3 65/36 65/36 B 65/60 & 65/62, Village Mangang, Taluka Dombivli, District Thane, Maharashtra 421302 Area Adm. (In Sq. Ft.) Property Type: Area_Adm., Carpet_Area Property Area: 500.00, 322.00	Rs.3197150/- Rupees Thirty One Lakh Ninety Seven Thousand One Hundred Fifty One Only	14-05-2026	06-08-2026		
Mr. Hitesh Arjun Pahalwani Ms Bagustud Travel Gear Private Limited Mr. Arjan Daulatram Pahalwani Mrs. Karmal Arjun Pahalwani (Prospect No IL10624819 & IL10926023)	All that piece and parcel of Flat No.1101,11th Floor, Building No.- 30, Type B-1-Db Ozono (Orchid Ozono), Cts 451(P)/N1 & Others, Village-Mahajanjwadi, Taluka And District-Thane, Maharashtra,401107, India Area Admeasuring (In Sq. Ft.): Property Type: Carpet_Area, Super_Built-Up_Area Property Area: 628.00, 942.00	Rs.4580188.06/- Rupees Forty Five Lakh Eighty Thousand Eight Hundred Sixty Eight and paise Six Only & Rs.1420878.52/- Rupees Fourteen Lakh Twenty Thousand Eight Hundred Seventy Eight and paise Fifty Two Only	08-05-2026	06-08-2026		
For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: IIFL Home, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400044/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza commercial complex, Near Ball Bridge, Above Ball Bridge, Kalyan west -400042/ Office No 4A And 5A, Plot No. 17, Sundara Plaza						

 डीएमसीसी स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड (CIN: L24110MH1919PLC000564) नॉंदणीकृत कार्यालय: प्रॉस्पेक्ट चेंबर्स, ३१७/३२१, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. टेलिफोन: +०२२ २२०४८८८१-२-३, ईमेल आयडी: investor@dmcc.com वेबसाईट: www.dmcc.com									
३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा									
रु. लाखात									
अ. क्र.	तपशील	अलिप्त		एकत्रित					
		संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष लेखापरीक्षित	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष लेखापरीक्षित	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष लेखापरीक्षित	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष लेखापरीक्षित
		३०.०६.२०२६	३१.०३.२०२६	३०.०६.२०२५	३१.०३.२०२५	३०.०६.२०२६	३१.०३.२०२५	३०.०६.२०२६	३१.०३.२०२५
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२५,३२९.३३	१७,७७९.२८	१२,७३९.७६	५८,२५३.६७	२५,३३०.९७	१७,७८०.३८	१२,७४१.७३	५८,२६१.३१
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींपूर्वी)	२,७२१.१४	१,०८२.१३	१,१०२.६६	३,८९६.२३	२,७२१.०६	१,०८१.१४	१,१०२.१७	३,८९६.२४
३	करपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींनंतर)	२,७२१.१४	१,०८२.१३	१,१०२.६६	३,८९६.२३	२,७२१.०६	१,०८१.१४	१,१०२.१७	३,८९६.२४
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींनंतर)	२,०४०.५२	७६६.४०	७७५.३१	२,७३३.१८	२,०४०.४४	७६५.४१	७७५.५२	२,७३२.८७
५	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर) समाविष्ट)	१,१९७.९१	७६१.९०	७१५.७६	२,६७३.१८	१,१९७.७७	७६३.१७	७१५.९७	२,६८२.९३
६	समभाग भांडवल	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९	२,४९३.९९
७	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे इतर इन्विटी (पुनर्मुल्यांकन राखीव वाळता)				२२,२७६.४२				२२,३२३.७४
८	प्रती भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य) (अर्बाडित आणि खंडित प्रवर्तनाकरिता) –मूलभूत आणि सीम्युक्रत:	८.१८	३.०७	३.११	१०.९६	८.१८	३.०७	३.११	१०.९६

टीपा:

- कंपनीचे वरील अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ सहावचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड्स) रुल्स, २०१५ च्या नियम ३ आणि त्यानंतरच्या इतर संबंधित सुधारणांच्या अंतर्गत इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड्स (इंड एएस) अनुसार तयार करण्यात आले आहे. हे वित्तीय निष्कर्ष १० ऑगस्ट, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलीकित करण्यात आले आणि स्विकारण्यासाठी शिफारस करण्यात आली आणि संचालक मंडळद्वारे मंजूर करण्यात आले. वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० जून, २०२६ रोजी संपलेल्या वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलीकित केले आहे आणि सद्य निष्कर्षांवर असुधारित आढावा अभिप्राय व्यक्त केलेला आहे.
- ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी ही ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि वित्तीय वर्षाची संपलेली तिसरी तिमाही अशा ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी दर्शवणा तीलानिक आकडेवारी आहे.
- कंपनीचे कामकाज सध्यानचे उत्पादन आणि विक्री या एकाच विभागापुरते मर्यादित आहे, म्हणून प्रवर्तनीय विभागावरील इंड एएस १०८ विभागवार प्रकटीकरण आवश्यकता लागू होत नाही.
- लिस्टिंग रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७(२) च्या आवश्यकतेच्या अनुपालनानत निष्कर्ष बीएसई लिमिटेड (युआरएल: www.bseindia.com/corporates) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (युआरएल: www.nseindia.com/corporates) आणि कंपनीची वेबसाईट (युआरएल: https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results) वर उपलब्ध आहे.



मुंबई, १० ऑगस्ट, २०२६

डीएमसीसी स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड साठी
(पूर्वीचे नाव दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड)
(विमल लेमलिंग गोकुळदास)
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
डीआयएन : ००४२७८२

जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्याचे येते की, आमचे अशील अर्थात श्री. चंकर मंडोर जैन आणि श्रीमती आकांशा चंकर जैन यांनी विद्यमान मालक/शिक्रेता अर्थात श्री. विनोदराव गिरधरालाल गलानी यांच्यासोबत फ्ल्ट क्र. ७०४, शेवटकर २९.७३ चौ. मीटर, अंम मजला, नवीबांदी श्री मोहेश्वरी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, २८/३०, नवीबांदी, डॉ. ए. एन. मुंबई ४००००२ येथे स्थित म्हणजेच "सदर फ्ल्ट" खंडी करण्यासाठी दिनांक ११/६/२०२६ रोजी नोंदणीकृत विक्री करारनामा नोंदणी क्र. एमबीआय-३-११६१५-२०२६ केला आहे. सदर विक्रेत्याने आमच्या अशिलाना असे प्रतिपादन केले आहे की, श्री. प्राणलाल ब्रजलाल मांडविया हे नारायण निवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या इमारतीतील फ्ल्ट क्र. २ चे मूळ मालक होते आणि सदर श्री. प्राणलाल ब्रजलाल मांडविया यांचे मृत्युपत्र न करता निघन झाले व त्यांच्या पत्न्यात त्यांचे कायदेशीर वारस अर्थात श्री. जिनोद गिरधरालाल गलानी आणि श्री. विनोद गिरधरालाल गलानी हे आहेत. सदर श्री. जिनोद श्री. गलानी यांनी सदर फ्ल्ट श्री. विनोद श्री. गलानी यांच्या एकेमेच नावे हस्तांतरित करण्यास ना-हकत दिली. दिनांक २९/१२/२०१४ रोजीच्या कायमस्वरूपी पक्षांनी निवासस्थानासाठीच्या नोंदणीकृत करारनामाद्वारे, सदर मालक/विक्रयार केलेल्या यांनी सोसायटीच्या पुढील, जुन्या फ्ल्ट क्र. २ च्या बदल्यात पुनर्विकसित नवीन इमारत, जी वर्धमान गॅलेसीस म्हणून ओळखली जाते, त्यामधील सदर नवीन फ्ल्ट क्र. ७०४ श्री. विनोद गिरधरालाल गलानी यांना देण्याचे मान्य केले. त्यामुळे, सदर विक्रेता अर्थात श्री. विनोद गिरधरालाल गलानी यांना सदर फ्ल्टद्वारात व्यवहार करण्याचा आणि त्याची विक्रीद्वारत लावण्याचा पूर्ण अधिकार आहे.

सदर फ्ल्ट किंवा त्याच्या कोणत्याही भागाबाबत विक्री, भेट, भाडेपट्टा, वापरा, अदलाबदल, हाण, मार, धारणाधिकार, न्याय, कड्या, सुधारणाकार, जमी किंवा अन्य कोणत्याही प्रकार कोणताही हितसंबंध असल्याचा दावा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी, या संपूर्णच दिनांकापासून ७ दिवसांच्या आत, खाली नमूद केलेल्या कार्यालयीन एक्सचेंज अधिकाऱ्यासाठी यांना तो लेखी स्वरूपात कड्यावा. अन्यथा, सदर विक्री अशा कोणत्याही टाक्याचा संदर्भ व घेता पूर्ण केले जाईल आणि असा दावा, असल्यास, त्याम केलेला मानला जाईल.

संतोष आर. ग्रेडुई अँड असोसिएट्स
अँडव्होकेट्स
७०५/ए, कोमट्या, महाा पन्नाहा
जे. बी. नाग, अंधेरी पूर्व
मुंबई ४०००५९

इंडो बोरॅक्स अँड केमिकल्स लि.

५०६, ५वा मजला, तुळसियांनी चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमान पॉइंट, मुंबई-४०००२१. दूर: २२-३५२१८५९१

ईमेल : complianceofficer@indoborax.com, वेबसाईट : www.indoborax.com सीआयएन : एल२४१००एमएच१९८०१एलसी०२३१७७

३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखांत)

अनु. क्र.	तपशील	अलिप्त		एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०/६/२०२६	३१/३/२०२६	३०/६/२०२६	३१/३/२०२६
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) -	७,२९१.२२	६,७८६.२२	५,६३५.८८	२३,०७७.४९
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) -	२,२००.१०	१,६६०.३८	१,४१४.६३	५,५६६.२१
३	कालावधीसाठी करपूर्वी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) -	२,२००.१०	१,७७०.४१	१,४१४.६३	६,५८०.९६
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींनंतर) -	१,६२५.४७	१,४५०.२७	१,००३.३३	४,९७३.९७
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१,८४७.९५	१,५७२.१२	१,११०.९७	५,३७६.२५
६	समभाग भांडवल (प्रति भाग रु. १/- चे दर्शनी मूल्य) -	३२०.९०	३२०.९०	३२०.९०	३२०.९०
७	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखल्या प्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वाळता)				३८,१३४.२८
८	प्रति भाग प्राप्ती (प्रति भाग रु. १/- चे दर्शनी मूल्य) (अर्बाडित आणि खंडित कामकाजासाठी)	५.०७	४.५२	३.१३	१५.५०
(१)	संपूर्ण इक्विटी (रु.) -	५.०७	४.५२	३.१३	१५.५०
(२)	सीटी क्रीकृत इक्विटी (रु.) -	५.०७	४.५२	३.१३	१५.५०

टीपः

- वर्तिल माहिती म्हणजे सेसी (सिस्टीम ऑब्जेक्शन अँड ट्रिग्लरिंग रिक्वायर्मंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत टर्निक एम्बेन्डमेंटसाठी लागू झालेला ३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचा इंडिया इंडिया विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे तपशीलवार विवरण बीएसए सिमिंडेडच्या (www.bseindia.com), नॅशनल सेक्युरिटीज एंड स्टॉक एक्सचेंज लिमिटेडची (www.nseindia.com) वेबसाईट आणि कंपनीची वेबसाईट (www.indoborax.com) वर उपलब्ध आहे.
- संश्लेषक मंडळाने २१ जुलै, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनीची तिच्या संकटं मालकीच्या उकडींनी इंडो बोरॅक्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या एक्झिक्यूटिवांच्या योजनेला मंजुरी दिली, जे नागदारातून कंपनी तिच्या निष्पादनक्षमते (एग्रेसिव्हिटी) च्या मंजुरी सहित आवश्यक वैधानिक आणि निवामक मंजुरी मिळवण्या अर्पित आहे.
- वर्तिल निष्कर्ष लेखापरीक्षणा समिताने पुनर्विलीखित करून गिवास्त करले आणि १० ऑगस्ट, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संश्लेषक मंडळाने मंजुरी दिली. जे वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलीखितका करून अर्पित होते.
- चाळू वर्षाच्या आकडेवारीसाठी त्यांना तुलनायोग्य बाबण्यासाठी जेथे जेथे आवश्यक वाटले तेथे जेथे मागील वर्षाची आकडेवारी पुनर्गटित/पुनर्विलीखित केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी
सुरेण कालरा
व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ
डिआयएन : ०२३३७३०९

मुंबई, ३० ऑगस्ट, २०२६

टीपा :

- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्सेगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे तपशिलवार विवरण बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची (www.nseindia.com) वेबसाईट आणि कंपनीची वेबसाईट (www.indoborax.com) वर उपलब्ध आहे.
- संचालक मंडळाने २५ जुलै, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनीची तिच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनी इंडोबोरॅक्स इन्फ्रास्ट्रक्चर प्राय्वट लिमिटेडच्या एकजीकरणाच्या घोषनेला मंजुरी दिली, जे नामदार राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण (एससीएलटी) च्या मंजूर सहाय आवश्यक वैधानिक आणि नियामक मंजुरी मिळण्या अर्धीन आहे.
- वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलीकित करून विवरणात आणले आणि १० ऑगस्ट, २०२६ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुरी दिली. ते वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलीकित करणा अर्धीन होते.
- चात वर्षाच्या आकडेवारीतील त्यांना तुलनायोग्य बनवण्यासाठी जेथे जेथे आवश्यक वाटले तेथे तेथे मागील वर्षाची आकडेवारी पुनर्गटित/पुनर्वित्तित केली आहे.



संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी
सुरेश कारार
व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ
डीआयएन : ०२८३३९१५

मुंबई, १० ऑगस्ट, २०२६

 ई-निविदा सूचना
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत स्थापत्य विभाग, महावितरण, भांडुप कार्यालय अंतर्गत असणाऱ्या विविध प्रकारच्या स्थापत्य कामांकरिता टी-५९ (२०२६-२७) (२nd call) आणि टी-६५ (२०२६-२७) (२nd call) अशा एकूण दोन निविदा महावितरण कंपनीच्या www.mahadiscom.in या e-Tender च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर निविदा विक्रीसाठी दि. ११.०८.२०२६ पासून ते दि. १७.०८.२०२६ @१३.०० वाजेपर्यंत उपलब्ध राहतील व निविदा भरण्याची अंतिम तारीख दि. १७.०८.२०२६ ला १५.०० वाजेपर्यंत आहे. निविदेच्या आवृत्तीत/तारखा/ इ. कोणताही बदल झाल्यास, शुद्धीपत्र यापुढे आमच्या वेबसाईटवर प्रकाशित केले जाईल. (सही) कार्यकारी अभियंता (स्था.) , स्थापत्य विभाग भांडुप

ASREC
(India) Limited

इमारत क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ आणि २००ए-२०२बी, तळ मजला, सॉल्टिअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चक्राला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०१३.

कड्या सूचना

[निमन ८(१)]

(स्थापत्य मिळकतीकरिता)

ज्याअर्फी,

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. यांच्याकडून २३.०३.२०२२ दिनांकित अधिहस्तांतरण कराराद्वारे भारत कोऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकितव्या क्षमतेत कार्यरत एएसआरसी (इंडिया) लिमिटेड यांनी तारणासह सिस्यूट्रीटेशन कर संपादन केले आहे. भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी यांनी सिस्यूट्रीटी इंडेस्ट (कोर्पोरेट) कल्य, २००२ च्या नियम ३ सहावचता कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकार्याचा वापर करून दिनांक २७.०८.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून **कर्जदार/संचालक/भागीदार/दमोदार मे. इन अँड अँडव्हॉलटिंगम प्रायव्हेट लिमिटेड**, श्री. ए.व्ही. गोपालकृष्णन अव्य, ज्योना श्री. अरंगोडे वेंकिटाचम गोपालकृष्णन अव्यर म्हणूनही ओळखले जाते, श्री. प्रशांत गोपालकृष्णन, ज्योना श्री. प्रशांत गोपालकृष्णन अव्यर म्हणूनही ओळखले जाते, सी. राधा गोपालकृष्णन, ज्योना श्री. राधा गोपालकृष्णन अव्यर म्हणूनही ओळखले जाते आणि मे. इन अँड अँडव्हॉलटिंगम (पार्टनरशिप फर्म) यांना सदर सूक्तेत मूद्र केलेली एकूण रु. ५२,२६,७२,४५६/- (रुपये बावळ कोटी सव्वीस लाख बहाल हजार चारो छप्पर मात्र) तसेच त्यावरील पुढील व्याज, आनुगोणिक खर्च व इतर खर्च, सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत पारलेख करणाऱ्या आवारात केले होते.

कर्जदार/संचालक/भागीदार/दमोदार यांनी रक्कम चुकीत करण्यासमे कसूर केलेली आहे, म्हणून त्यांना आणि सर्वसाधारण अनेक याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याख्याकर्यांनी भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकित म्हणून एएसआरसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी यांनी सदर अधिविनिष्ठाच्या कलम १३(१) अंतर्गत तसेच त्यासह वाचावाच्या नियम ८ अन्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मातलेवारी **प्रायव्ठ कड्या ५**, ऑगस्ट, २०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य अना यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकित म्हणून एएसआरसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी यांनी सदर अधिविनिष्ठाच्या कलम १३(१) अंतर्गत तसेच त्यासह वाचावाच्या नियम ८ अन्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मातलेवारी **प्रायव्ठ कड्या ५**, ऑगस्ट, २०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य अना यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकित म्हणून एएसआरसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी यांनी सदर अधिविनिष्ठाच्या कलम १३(१) अंतर्गत तसेच त्यासह वाचावाच्या नियम ८ अन्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मातलेवारी **प्रायव्ठ कड्या ५**, ऑगस्ट, २०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य अना यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकित म्हणून एएसआरसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी यांनी सदर अधिविनिष्ठाच्या कलम १३(१) अंतर्गत तसेच त्यासह वाचावाच्या नियम ८ अन्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मातलेवारी **प्रायव्ठ कड्या ५**, ऑगस्ट, २०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य अना यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकित म्हणून एएसआरसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी यांनी सदर अधिविनिष्ठाच्या कलम १३(१) अंतर्गत तसेच त्यासह वाचावाच्या नियम ८ अन्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मातलेवारी **प्रायव्ठ कड्या ५**, ऑगस्ट, २०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य अना यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकित म्हणून एएसआरसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी यांनी सदर अधिविनिष्ठाच्या कलम १३(१) अंतर्गत तसेच त्यासह वाचावाच्या नियम ८ अन्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मातलेवारी **प्रायव्ठ कड्या ५**, ऑगस्ट, २०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य अना यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकित म्हणून एएसआरसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी यांनी सदर अधिविनिष्ठाच्या कलम १३(१) अंतर्गत तसेच त्यासह वाचावाच्या नियम ८ अन्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मातलेवारी **प्रायव्ठ कड्या ५**, ऑगस्ट, २०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य अना यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे अधिहस्तांकित म्हणून एएसआरसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी यांनी सदर अधिविनिष्ठाच्या कलम १३(१) अंतर्गत तसेच त्यासह वाचावाच्या नियम ८ अन्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्याचा वापर करून, खाली वर्णन केलेल्या मातलेवारी **प्रायव्ठ कड्या ५**, ऑगस्ट, २०२६ रोजी घेतला आहे.

सही/-

प्राधिकृत अधिकारी
एएसआरसी (इंडिया) लिमिटेड

दिनांक: ०५/०८/२०२६
दिनांक: बांद्रा (पश्चिम)